

**GOVERNMENT DIPLOMA IN CO-OPERATION AND
ACCOUNTANCY AND CERTIFICATE IN
CO-OPERATIVE HOUSING MANAGEMENT**

SATURDAY, 24th MAY 2025

(Time : 10.00 A.M. to 1.00 P.M.)

(Maximum Marks —100)

AUDITING

PAPER-III

(Version – English and Marathi)

N.B. :— (1) Question No. 1 is compulsory.

(2) Out of the remaining questions solve any (5) Five.

(3) Question No. 1 carry 20 marks, while remaining all questions carry equal marks.

(4) English version shall be considered as authentic.

- | | Marks |
|---|--------------|
| 1. State whether following statements are true or false with explanation. | 20 |
| (1) Goodwill is an intangible asset. | |
| (2) Co-operative Society can provide depreciation on land. | |
| (3) Internal Audit is compulsory under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960. | |
| (4) Auditor of Co-operative Societies is a public servant. | |
| (5) Audit is necessary for the protection of member. | |
| (6) Fixed assets are valued at market cost. | |
| (7) There is no Audit for societies under liquidation. | |
| (8) The Vice-Chairman of the State level Co-operative Society can travel by an aeroplane as per Rule. | |
| (9) Continuous and concurrent Audit is a type of statutory Audit. | |
| (10) The closing stock of sugar is shown on the liability side of the Balance Sheet of Sugar Factory. | |
| 2. What are the rights, duties and liabilities of the Auditor of a Co-operative Society ? | 16 |
| 3. Write short notes (any four). | 16 |
| (1) Sources of capital of Co-operative Society. | |
| (2) Rights of an Auditor. | |
| (3) Re-Audit. | |
| (4) Social Audit. | |
| (5) Funds and Provisions. | |
| (6) Flying Squad. | |

4. Distinguish between following (any four). 16
- (1) Re-Audit and Test Audit.
 - (2) Audit Report and Special Report.
 - (3) Doubtful Debts and Bad Debts.
 - (4) Revenue Income and Capital Income
 - (5) Tangible Assets and Intangible Assets.
 - (6) Verification and Valuation.
5. What do you mean by internal check ? Give in short advantages and disadvantages of internal check. 16
6. While auditing the following types of Societies which special features will you see ? (any two). 16
- (1) District Central Co-operative Banks.
 - (2) Agriculture Produce Market Committee.
 - (3) Co-operative Housing Societies.
7. Describe the scope of Co-operative Audit and state clearly the advantages of Co-operative Audit. 16
8. Explain the provisions regarding Audit fees and classification of Co-operative Societies. 16

मराठी रूपांतर

ऑडिटिंग

पेपर क्र. ३

सूचना :- (१) प्रश्न क्रमांक एक सोडविणे अनिवार्य आहे.

(२) उर्वरित प्रश्नांपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा.

(३) प्रश्न क्रमांक एक-२० गुण असून इतर प्रश्नांना समान १६ गुण आहेत.

(४) इंग्रजी प्रश्नपत्रिका अधिकृत समजावी.

१. खालील विधाने चूक किंवा बरोबर ते सकारण लिहा.

(१) ख्याती (गुडविल) ही अदृश्य संपत्ती आहे.

(२) सहकारी संस्था मोकळ्या जमिनीवर झीज आकारू शकते.

(३) महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० नुसार अंतर्गत लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे.

(४) सहकारी संस्थांचा अंकेक्षक हा लोकसेवक आहे.

(५) सभासदांच्या सुरक्षिततेकरिता लेखापरीक्षण आवश्यक आहे.

(६) स्थावर मालमतेचे बाजारभावाने मूल्यांकन केले जाते.

(७) अवसायनातील संस्थांकरिता लेखापरीक्षण नसते.

(८) राज्यस्तरीय संस्थेचे उपाध्यक्ष हे नियमानुसार विमानाने प्रवास करू शकतात.

(९) सतत व समवर्ती लेखापरीक्षण हा वैधानिक लेखापरीक्षणाचा एक प्रकार आहे.

(१०) अखेर शिल्लक साठा साखर कारखान्याच्या ताळेबंदाच्या देयता बाजूला दाखविला जातो.

२. सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकाचे हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या काय आहेत ?

३. थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही चार).

(१) सहकारी संस्थेची भांडवली साधने.

(२) लेखापरीक्षकाचे अधिकार.

(३) पुनः लेखापरीक्षण.

(४) सामाजिक लेखापरीक्षण.

(५) निधी व तरतुदी.

(६) फिरते पथक.

४. फरक स्पष्ट करा (कोणतेही चार).

(१) पुनः लेखापरीक्षण व चाचणी लेखापरीक्षण.

(२) लेखापरीक्षण अहवाल व विशेष अहवाल.

(३) संशयित कर्ज व बुडित कर्ज.

गुण

२०

१६

१६

१६

- (४) महसुली उत्पन्न व भांडवली उत्पन्न.
- (५) दृश्य संपत्ती व अदृश्य संपत्ती.
- (६) सत्यापन व मूल्यांकन.
५. अंतर्गत तपासणी म्हणजे काय ? अंतर्गत तपासणीचे फायदे व तोटे स्पष्ट करा. १६
६. खालील संस्थेचे लेखापरीक्षण करताना कोणत्या विशेष बाबी पाहाल ? (कोणतेही दोन). १६
- (१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
- (२) कृषी उत्पन्न बाजार समिती.
- (३) सहकारी गृहनिर्माण संस्था.
७. सहकारी लेखापरीक्षणाची व्याप्ती स्पष्ट करून लेखापरीक्षणाचे फायदे सांगा. १६
८. सहकारी संस्थांची ऑडिट फी व लेखापरीक्षण वर्गवारीबाबतच्या तरतुदी स्पष्ट करा. १६